



वाचा :- १) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील नोंदणीकृत विकसक मे. रेनबो डेव्हलपर्स यांचा आर्किटेक्ट श्री. राहुल माळवदकर यांचे मार्फत दि.३०/०३/२०२१ रोजीचा दाखल प्रस्ताव.

२) परवानाधारक वास्तूविशारद श्री. राहुल माळवदकर यांचा दि.२६/१०/२०२१ रोजीचा बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव प्राप्त.

३) दि.१६/११/२०२१ रोजीची मंजूर बांधकाम छाननी टिप्पणी.

सुधारित बांधकाम परवानगी (CC)

ज्याअर्थी स.नं. ५६ (पै), ५७ (पै), ६३ (पै), सि.स.नं. १०१५ (पै), शरदनगर निगडी पिंपरी-चिंचवड, आणि स.नं. ६५ पै, स.नं. ६७ पै, मौजे निगडी, स.नं.७७ पै, (नवीन ५१ ब पैकी), स.नं.८६ पै, मौजे आकुर्डी दुर्गानगर पिंपरी-चिंचवड पुणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे विकसक मे. रेनबो डेव्हलपर्स अँड प्रमोटर एल.एल.पी. व वास्तूविशारद राहुल माळवदकर यांनी वाचा येथील क्रं.१ नुसार प्रस्ताव दाखल केलेला आहे.

ज्याअर्थी उपरोक्त वाचामधील अ.क्र. २ अन्वये विकसक यांचे वतीने वास्तूविशारद राहुल माळवदकर यांनी बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर केला असता, त्यास मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपप्रा, पुणे यांचेकडून प्रस्तुत योजनेसाठी बांधकाम छाननी टिप्पणी वाचा येथील क्रं.३ अन्वये प्रदान करण्यात आलेली आहे.

ज्याअर्थी बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने सादर प्रस्तावाच्या छाननी अंती मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पू.प्रा,पुणे यांनी, त्यास वाचा येथील अ.क्र.३ अन्वये मंजूरी दिलेली आहे.

त्याअर्थी आता, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन, व नगर रचना अधिनियम, सन १९६६ चे कलम ४५, तसेच महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ इ. चे तरतूदीनुसार खालील तक्त्यात नमूद केलेनुसार आणि सोबतचे बांधकाम नकाशा संचामध्ये दर्शविलेनुसार खालील अटी व शर्तीसह, प्रकरणी सुधारित बांधकाम परवानगी देणेत येत आहे.

Rehab Building A (Composite Building) Rehab+Sale

अ. क्र.	Floor	Rehab FSI		Sale FSI		Rehab tenament		Sale tenament	
		Resi	comm	Resi	comm	Resi	comm	Resi	comm
१	L.Ground	--	--	--	२६.६३	--	--	--	--
२	U.Ground	--	९२.६३	१४४.०२	२२०.०६	--	१०	०४	१०
३	P१	Parking							
४	P२	Parking							
५	First	५७८.१२	--	२४७.०७	--	२१	--	०८	--
६	Second	७६५.६२	--	--	--	२९	--	--	--
६	Third	७६५.६२	--	--	--	२९	--	--	--

७	Forth	७६५.६२	--	--	--	२९	--	--	--
८	Fifth	७६५.६२	--	--	--	२९	--	--	--
९	Sixth	७००.२२	--	--	--	२६	--	--	--
१०	Seventh	७६५.६२	--	--	--	२९	--	--	--
११	Eight	७६५.६२	--	--	--	२९	--	--	--
१२	Ninth	७६५.६२	--	--	--	२९	--	--	--
१३	Tenth	७६५.६२	--	--	--	२९	--	--	--
१४	Eleventh	७००.२२	--	--	--	२६	--	--	--
१५	Twelveth	७६५.६२	--	--	--	२९	--	--	--
	Total	८८६९.१४	९२.६३	३९१.०९	२४६.६९	३३४	१०	१२	१०
	Total	८९६१.७७		६३७.७८		३४४	२२		

Building इमारत B (Composite Building) Rehab+Sale

अ. क्र.	Floor	Rehab FSI		Sale FSI		Rehab tenament		Sale tenament	
		Resi	comm	Resi	comm	Resi	comm	Resi	comm
१	L.Ground	--	--	--	--	--	--	--	--
२	U.Ground	--	२२.८८	--	१५७.७८	--	०३	--	१६
३	P१	Parking							
४	P२	Parking							
५	First	५११.२२	--	--	--	१९	--	--	--
६	Second	६४१.१५	--	--	--	२५	--	--	--
६	Third	६४१.१५	--	--	--	२५	--	--	--
७	Forth	६४१.१५	--	--	--	२५	--	--	--
८	Fifth	६४१.१५	--	--	--	२५	--	--	--
९	Sixth	५७७.४१	--	--	--	२२	--	--	--
१०	Seventh	६४१.१५	--	--	--	२५	--	--	--
११	Eight	६४१.१५	--	--	--	२५	--	--	--
१२	Ninth	६४१.१५	--	--	--	२५	--	--	--
१३	Tenth	६४१.१५	--	--	--	२५	--	--	--
१४	Eleventh	५७७.४१	--	--	--	२२	--	--	--
१५	Twelveth	६४१.१५	--	--	--	२५	--	--	--
	Total	७४३६.३९	२२.८८	--	१५७.७८	२८८	०३	--	१६
	Total	७४५९.२७		१५७.७८		२९१	१६		

एकूण पुनर्वसन बांधकाम क्षेत्र = १६४२१.०४ चौ.मी.

एकूण विक्री घटक बांधकाम क्षेत्र = ७९५.५६ चौ.मी.

Excess Balcony क्षेत्र = २४९.५९ चौ.मी.

एकूण क्षेत्र = १७४६६.१९ चौ.मी.

अटी/शर्ती

१. सदर बांधकाम परवानगीची मुदत म.प्रा.नि.व.न.र. अधि. १९६६ च्या कलम ४८ नुसार लागू राहिल.
२. विषयांकित जमिनीचे मालकी हक्काबाबत व इतर कोणत्याही हक्काबाबत, वहिवाटीबाबत, चर्तुःसिमेबाबत, वाद-विवाद न्यायालयीन तंटो निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी विकसक जबाबदार राहिल.
३. योजनेतील भूखंडाच्या हद्दीनुसार कमाल १.५ मी. उंचीची सिमाभित्त आवश्यक त्या रस्ता वक्रीकरणानुसार (Road curvature) बांधणे बंधनकारक आहे. ज्या भूखंडावर नवीन इमारत बांधण्यात येणार आहे त्या इमारतीचे भोगवटापत्र मागण्यापूर्वी विकसकाने इमारतीसमोर सिमाभित्तीच्या (कंपाऊंड वॉल) आत वृक्ष संवर्धन कायदा, १९७५ च्या तरतूदीनुसार झाडे लावून ती व्यवस्थित वाढविण्याच्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था व खबरदारी घ्यावी. रस्त्यावरील झाडांना जरूर ते संरक्षण कुंपण अर्जदाराने करावयाचे आहे. तसेच योजना क्षेत्रातील झाडे बांधकामासाठी तोडणे आवश्यक झाल्यास योग्य त्या प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहिल.
४. कामगारांच्या सोयीसाठी जागेवर किमान पुरेशा तात्पुरत्या स्वरूपाच्या स्वच्छता गृहाची सोय करणेची, तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक व्यवस्था करणेची जबाबदारी विकसकाची राहिल. इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ व त्याअंतर्गत अधिनियमाचे तसेच नियमाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहिल.
५. सदर प्रकरणी मान्य ले-आऊट नकाशा / बांधकाम नकाशा वरील दर्शविलेल्या दुरुस्त्या / अटी / शर्ती बंधनकारक राहतील.
६. महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियम, १९७१ (Slum Act १९७१) व झो.पु.प्रा. पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रासाठी लागू नियमावली, तसेच शासनाकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशानुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहिल. यापुढे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा. यांचे मान्यतेने अटी घालण्याचे अधिकार झो.पु.प्रा. कार्यालयास राहतील. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने वेळोवेळी निर्गमित केलेले परिपत्रक / आदेश विकसकावर बंधनकारक राहतील.
७. पर्यावरण अधिनियम अथवा त्यासंबंधित कायद्याचे अनुषंगाने आवश्यक ती नियमानुसार पुर्तता करणे विकसकावर बंधनकारक राहिल. तसेच इको हौसिंग बाबत सर्व अटी बंधनकारक राहतील.
८. या बांधकामासाठी Rain Water Harvesting करून पावसाचे पाणी साठविणे व ते पुनर्वापर करणे बंधनकारक राहिल. सांडपाणी प्रक्रिया (recycling) करणे आवश्यक आहे.

९. सांडपाणी विल्हेवाट (sewage treatment) पध्दतीचा अवलंब करणे बंधनकारक राहिल.
१०. घन कचरा व्यवस्थापन (Solid waste) विल्हेवाटीसाठी ओला कचरा/सुका कचरा याचे नियोजन/ वर्गीकरण जमीन पातळीवर करणे बंधनकारक राहिल.
११. बांधकाम साहित्यात पर्यावरण पूरक (Environment friendly) साहित्य जसे फ्लाय अॅश विटा इ. वापर करणे बंधनकारक राहिल.
१२. बांधकाम परवानगीसाठी सादर केलेली कागदपत्रे चुकीची अथवा दिशाभूल करणारी असल्याचे आढळून आल्यास दिलेली बांधकाम परवानगी आपोआप रद्द होईल. बांधकाम नकाशातील सर्व आकडेमोड यामध्ये तफावत / दुरुस्त्या अगर चूक याची संपूर्ण जबाबदारी ही विकसक व वास्तुविशारद यांची राहिल.
१३. चलन क्र.०३०३ दि.१७/११/२०२१ अन्वये विकसक यांनी सादर बांधकाम परवानगी अनुषंगाने शुल्क रक्कम रु. ३९,७३,१३१/-चा भरणा Bank of Baroda केल्याचे सादर केलेल्या चलन वरून निदर्शनास येत आहे, तथापि प्रस्तुत बांधकाम परवानगीचे अनुषंगाने विविध देय शुल्कांच्या परिगणनेमध्ये तफावत आढळून आल्यास फरकाची रक्कम त्वरीत भरणे विकसकावर बंधनकारक राहिल. तसेच विविध शुल्काबाबत शासनाकडून / प्राधिकरणाकडून वेळोवेळी होणारे बदल बंधनकारक राहतील.
१४. नकाशात दाखविलेल्या नियोजनामध्ये पूर्व परवानगीशिवाय कोणतेही बदल करू नये. तसेच इमारती बांधकाम करतानाची देखरेख (Supervision) हे सुशिक्षित तज्ञ अभियंत्यामार्फत करणेची व गुणवत्ता नियंत्रण (Quality Control) ची जबाबदारी संपूर्णपणे विकसक/ वास्तुविशारद यांची राहिल.
१५. प्रस्तुत बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर परवानाधारक / भूखंडधारक यांनी जागेवर खालील प्रमाणे माहिती दर्शविणारा फलक लावावा.
 - अ. भूखंडधाराकाचे / परवानाधारकाचे (विकसक / वास्तु विशारद) नाव व पत्ता.
 - ब. भूखंड क्रमांक त्याच्या हद्दी व सभोवतालची माहिती नमुद करणे.
 - क. बांधकाम आरंभ प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक
 - ड. एकूण मंजूर बांधकाम क्षेत्र / मजले.
१६. पुनर्वसन / विक्री घटक इमारतीमधील Refuge area क्षेत्र बंद करणे अनुज्ञेय नाही त्या कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्यात.

१७. बेसमेंटचा वापर Not for habitation purpose व केवळ परवानगी प्राप्त वाहनतळासाठी अनुज्ञेय आहे. सदरहू बेसमेंट वापरण्याबाबत उल्लेख फलकावर ठळक अक्षरात नमूद करण्यात यावा. त्याचे रहिवासी / व्यापारी वापरास प्रतिबंध राहिल.
- आवश्यक असल्यास, बेसमेंटसाठी पुरेशा प्रमाणात वायु विजनाची सोय नैसर्गिकरित्या अथवा मेकॅनिकल पद्धतीने करणे बंधनकारक राहिल. तसेच इमारतीमधील प्रस्तावित रॅम्पचा स्लोप किमान १:१० इतका असणे आवश्यक राहिल.
१८. आपत्कालीन व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदीनुसार प्रस्तावित बांधकाम हे भूकंप विरोधक (Earthquake Resistant) पद्धतीने होईल, याची संपूर्ण जबाबदारी ही विकसक / वास्तुविशारद यांची राहिल. याबाबत Structural Designer यांचे प्रमाणपत्र हे जोते तपासणी पूर्वी सादर करण्यात यावे.
१९. फायर एस्केप जिना (safety stop door सह) बाहेरील बाजूस उघडेल याची दक्षता घेण्यात यावी. तसेच इमारतीमधील प्रस्तावित लॉफ्टची उंची (Head room) १.५० मीटरचे मर्यादेत तसेच क्षेत्र ३३% किंवा ५०% च्या मर्यादेत ठेवण्यात यावे.
२०. विक्री घटक इमारतीसाठी स्थावर संपदा अधिनियम २०१६ (RERA ACT) च्या तरतुदी बंधनकारक आहेत.
२१. योजनेच्या रेखांकनातील रस्ते, खुली जागा (UDCPR मधील तरतुदीनुसार), सार्वजनिक वापराचे वाहनतळ सर्व रहिवाशांसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.
२२. मंजूर विकास योजनेतील एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०२० चे नियम क्रं.१४.१.१.१० नुसार रस्तारूंदी क्षेत्र, आरक्षणांतर्गत क्षेत्र पिंपरी चिंचवड म.न.पा.कडे हस्तांतरीत करण्यात यावे.
२३. योजनेमध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा बांधकामामध्ये उपलब्ध करून देण्याची सर्वस्वी जबाबदारी विकसकाची राहिल.
२४. सदरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र झोपडीधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना/नोंदणी तात्काळ करण्यात यावी.
२५. सिमाभित्त / संरक्षक / प्रतिधारक भित्त ही तज्ञ आर.सी.सी सल्लागाराकडून प्रचलित भारतीय मानक आय.एस.४५६-२०००, आय.एस.१४४४८-१९९८ व अनुषंगिक इतर मानांकामधील तरतुदीनुसार डिझाईन करून घेवून भारत राष्ट्रीय भवन निर्माण संहिता (नॅशनल बिल्डिंग कोड) मधील तरतुदीनुसार तज्ञ सल्लागाराचे देखरेखीखाली करण्यात याव्यात. सिमाभित्त

आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर मध्ये व संरक्षक / प्रतिधारक भिंत ही आर.सी.सी. मध्येच इमारत विकसनाचे कोणतेही काम करण्यापूर्वी बांधण्यात याव्यात. तसेच लगतच्या विद्यमान बांधकाम / विकसनाचा विचार करून सदर मिळकतीचे तळघराचे कामाचे स्ट्रक्चरल कन्सलटंट कडून डिझाईन ड्राईंग घेवून काम करण्यात यावे.

२६. विषयांकित योजनेतील एक पुनर्वसन रहिवासी गाळा Sample Flat म्हणून पाहणीसाठी, आर.सी.सी. व वीट बांधकाम पुर्णत्वापोटीचा टी.डी.आर. मागणीपूर्वी पूर्ण करणे विकसकावर बंधनकारक राहिल.
२७. प्रस्तुत प्रकरणी इमारतीची बहुमजली उंची विचारात घेता Air force station Pune and N.D.A कडील C.C.Z Map मधील कलर कोडिंग नुसार अटी व शर्ती बंधनकारक राहतील.
२८. कोव्हीड -१९ पार्श्वभूमीवर शासन मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्यक्ष बांधकामाबाबत कार्यवाही करणे बंधनकारक राहिल.

वरीलप्रमाणे कोणत्याही अटी / शर्तीचा भंग झाल्याचे आढळल्यास प्रस्तुतची बांधकाम परवानगी रद्दबातल ठरविण्यात येऊन विकसक / वास्तुविशारद यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

अ. प्रकल्पांची गुणवत्ता तपासणी

सदर प्रकल्पाचे बांधकाम झो.पु.प्रा.ने निश्चित केलेल्या मानकाप्रमाणे (कार्यालयीन परिपत्रक क्र. १३१, दि.१३/२/२०१४) (कार्यालयीन परिपत्रक क्र. १३१ दि. १३/२/२०१४) विहित मुदतीत पुर्ण करणे विकसकावर बंधनकारक राहिल. तसेच प्रकल्पाचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी व बांधकामात वापरण्यात येणा-या मालाची गुणवत्ता तसेच बांधकामाचा दर्जा याबाबत कसलीही तडजोड न करता बांधकाम करणेची सर्व जबाबदारी विकसकाची राहिल.

ब. अग्नीशमन (Fire NOC), पर्यावरण (EC) आणि इतर नाहरकत प्रमाणपत्राबाबत.

प्रकरणी विकसकांनी PCMC चे अग्निशमन विभागाकडील इमारत A व इमारत B करिता Provisional fire NOC जा.क्र. Fire/०१/५RC-३६६/WS/५५६/२०२१ दि.३१/०३/२०२१ रोजीची विकसक यांनी सादर केलेली आहे.

क. भविष्यात पात्र ठरणाऱ्या तसेच अपात्र झोपडीधारकांचे सशुल्क पुर्नवसनासाठी आवश्यक त्या गाळ्यांविषयी सदर योजनेच्या संरचनेत / स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये तरतूद करणे विकसक /वास्तुविशारद यांचेवर बंधनकारक राहिल.

ड. विकसक यांना प्राप्त पर्यावरण विभागाकडील ना-हरकत प्रमाणपत्र नुसार मंजूर Construction Area ३९९९९.४७ चौ.मी. क्षेत्रापर्यंतच बांधकाम करणे अनुज्ञेय राहिल. जर विकसक यांनी प्राप्त

पर्यावरण विभागाकडील ना-हरकत Construction Area ३९९९९.४७ चौ.मी क्षेत्राच्या वर बांधकाम केल्यास विकसक आवश्यक त्या शिक्षेस पात्र राहिल.तसेच भविष्यात Construction Area ३९९९९.४७ चौ.मी पेक्षा जास्त प्रस्तावित केल्यास विकसक यांना सुधारित पर्यावरण विभागाकडील ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहिल.

23

सहपत्र - मंजूर नकाशाचा १ सं. (१/१३ ते १३/१३)

जा.क्र. झोपुप्रा/तां.१/मास्टर क्र.२६३/२०२२/२०२१
दिनांक- १५/११/२०२१.

सहायक संचालक नगररचना
झोपडपट्टी पुनर्घसन प्राधिकरण
पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे.

१/६

१५/११/२०२१

१८/११/२०२१

१८/११/२०२१

प्रत:-

१) मे. रेनबो डेव्हलपर्स अँड प्रमोटर एल.एल.पी.
ऑफिस नं. ७०१, प्राईड पर्पल अकॉर्ड,
हॉटेल महाबळेश्वर जवळ, बाणेर, पुणे- ४११ ०४५.

Red
Murgji
१८/११/२०२१

२) आर्कि. राहुल माळवदकर
स.नं. ६७२/६७३ प्लॉट १०, लोकेश सोसायटी,
समर्थ बिल्डिंग, बिबवेवाडी पुणे ३७.

३) सहायक निबंधक, झोपुप्रा, पुणे.

४) संगणक अधिकारी, झोपुप्रा, पुणे. यांना संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यासाठी अर्गेषित.